

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

'Aurus Chambers', B Wing, 701, 7th Floor, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400 013. Tel : Off: +91-22-3246 9466 • Telefax : +91-22-2490 9003 • Email : uvwtski@gmail.com

12th August, 2021

To. The Secretary The Bombay Stock Exchange Jeejeebhoy Street, Mumbai - 400023.

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI Listing Regulations, we are enclosing herewith original copies of newspaper advertisements viz. The Free Press Journal and Navshakti dated 12.08.2021, in which Notice issued for Annual General Meeting scheduled to be held on Monday, 06.09.2021, at 11.30 a.m. at the Company's Registered office was published.

This is for your Information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Mirch Technologies (India) Limited

Ushadevi Ladha

Ush dell

Managing Director



भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी, जि. ठाणे जाहीर ई-निविदा

खालील कामे करण्याकरिता सक्षम व अनुभवी ठेकेदाराकडून ई निविदा मागविण्यात येत आहे.

ई-निविदा क्र. / ई-निविदा फी / कामाचे स्वरूप. ई-निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख वैआवि/ई-नि-क्र. ३/२०२१-२२/रु.३०००/-कोविड-१९ तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रणाकरीता DCH/DCHC साठी Oxygen Concentrator प्रविणे.

दि. २०/०८/२०२१ सायं. ४.०० वा. पर्यंत

सदर ई निविदा मनपाच्या संकेतस्थळ bnmc.maharashtra.etender.in वर दि. १२/०८/२०२१ पासून उपलब्ध आहेत. आपल्या ई-निविदा वर नमूद केलेल्या तारखेच्या १५.०० वाजेपर्यंत पाठविण्यात

सही/-वैद्यकीय आरोग्य अधिकारी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

ı	Notice under section 13(2) of the	Security Interest Act, 2002 (The Act)		
S. 10	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date Of NPA(C)	Outstanding Amount (Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO. HHLTHN00439401 1. MOHAMMAD SHARIF KHATRI ALIAS MOHAMMAD SHARIF MOHAMMAD YAKUB KHATRI 2. SAMINA MOHAMMAD SHARIF KHATRI ALIAS SAMINA SHARIF KHATRI	ALL THESE PIECE AND PARCEL OF A RESIDENTIAL FLAT PREMISES BEARING NO. 202 ON 2ND FLOOR ADMEASURING 54.97 SQUARE METRES CARPET AREA IN E-WING OF THE BUILDING KNOWN AS PIONEER RESIDENCY II AND IN THE PIONEER HERITAGE RESIDENCY II (HORIZON) CO-OPERATIVE HOUSING SCIETY LIMITED CONSTRUCTED AND SITUATED ON FINAL PLOT NO. 8 TO 15 OF TPS-VI BEARING CTS NOS. 1614,1615,1616,1617,1618,1619,1619(1 TO 40) OF TPS VI, OF VILLAGE SANTACRUZ, TALUKA ANDHERI, ADMEASURING AS PER THE T.P. SCHEME FINAL PLT STATEMENT ABOUT 5841.93 SQ. METERS R THEREABOUTS(WHICH AREA AS PER THE PROPERTY CARD IS ABOUT 4752.9 SQ. METERS) SITUATED, LYING AND BEING AT DAULAT NAGAR, SANTACRUZ (WEST) AMD IN THE REGISTRATION DISTRICT AND SUB-DISTRICT OF BOMBAY SUBURBAN DISTRICT, WITHIN THE LIMITS OF GREATER MUMBAI, MUMBAI-400054, MAHARASHTRA AND BOUNDED AS FOLLOWS THAT IS TO SAY: NORTH: 60' WIDE D.P. ROAD EAST: 30' WIDE D.P. ROAD EAST: 30' WIDE D.P. ROAD		Rs. 1,48,35,906.46/ (Rupees One Crore Forty Eight Lakh Thirty Five Thou- sand Nine Hundrer Six and Paisa Fort Six Only) as on 01.04.2021
2	LOAN ACCOUNT NO. HLAPCHM00089447 1. SIMCO PAINTS INDUS- TRIES PVT LTD 2.MANOJ KUMAR MITTAL ALIAS MANOJ MITTAL ALIAS MANOJ PYARELAL MITTAL 3. NEETA MANOJ MITTAL	ALL THAT PIECE OF RESIDENTIAL UNIT / FLAT NO. 07, ON THE 3RD FLOOR, ADMEA- SURING ABOUT 480 SQ. FT., BUILT UP RAEA (600 SQ. FT., SUPER BIILT UP AREA) IN THE BUILDING STANDING ON PLOT NO. 279, IN SECTOR -28, VASHI, DISTRICT THANE, NAVI MUMBAI - 400706, MAHARASHTRA. THE SAID PLOT IS BOUNDED AS FOLLOWS:- ON THE NORTH BY: PLOT NO.270 ON THE SOUTH BY: 10 MTRS WIDE ROAD ON THE EAST BY: 38 MTRS WIDE ROAD ON THE WEST BY: PLOT NO. 278	31.03.2021	Rs. 27,67,551.66/- (Ruppes Twenty Seven Lakh Sixty Seven Thousand Five Hundred Fifty One and Paisa Sixty Six Only) as on 31.03.2021
4	LOAN ACCOUNT NO. HDHLPNV00488630 (EARLI- ER LAN 01838230 OF DHFL) 1. ASHWINI KUMAR BEHERA 2. PRAMODINI ASHWINI BEHERA ALIAS PRAMODINI ASHWINIKUMAR BEHERA LOAN ACCOUNT NO. HDHLVSH00488452 (EARLI- ER LAN 01744669 OF DHFL) 1. SURAJ KAILASH GAIK- WAD ALIAS SURAJ K GAIKWAD 2. KAILASH RAJARAM GAIKWAD ALIAS KAILASH R GAIKWAD	ALL THAT PIECE OR PARCEL OF FLAT BEARING NO. 703, ON THE 7TH FLOOR, ADMEASURING CARPET AREA 29.19 SQ. MTRS. IN THE BUILDING KNOWN AS "JMD ORCHID" LYING AND SITUATED AT THE PLOT NO. 209, SECTOR-23, ULWE, TAL-PANVEL DISTRICT RAIGAD, NAVI MUMBAI – 410206, MAHARASHTRA APARTMENT BEARING NO. SS II/719, GROUND FLOOR, PLUS ONE UPPER FLOOR, ADMEASURING 24.00 SQ. MTRS., TOTAL BUILT-UP AREA, (INCLUDING BUILT-UP AREA = 16.50 SQ. MTRS, F.S.I = 1.00) CONSTRUCTED ON THE PLOT NO. 07, IN SECTOR 17 SITUATED IN THE VILLAGE KOPARKHAIRANE NAVI MUMBAI OF THE LAYOUT OF LAND BEARING GAT AND OTHER LANDS SITUATED AT KOPARKHAIRANE, TEHSIL & DISTRICT THANE IN THE SUB REG- ISTRATION DISTRICT THANE MAHARASHTRA THE SAID APARTMENT IS BOUNDED AS FOLLOWS:- ON THE NORTH BY: APT. NO. SSII/718 ON THE SOUTH BY: APT. NO. SSII/713		Rs. 37,91,540.69/- (Rupees Thirty Seven Lakh Ninety One Thousand Five Hundred Fort and Paisa Sixty Nine Only) as on 31.03.2021 Rs.31,64,566.29/- (Rupees Thirty One Lakh Sixty Four Thousand Five Hundred Sixty Six and Paisa Twenty Nine Only) as on 31.03.2021
5	LOAN ACCOUNT NO. HLAPLPM00266338 1. PINAKIN TRIBHOVANDAS RUGHANI ALIAS PINAKIN TRIBHUVANDAS RUGHANI ALIAS PINAKIN TRUGHANI 2. RAGHUVANSHI CONSTRUCTION 3. TRIBHOVANDAS MAVJI RUGHANI, ALIAS T M RUGHANI S/O MAVJI NARSHI RUGHANI 4. HANSABEN TRIBHOVAN- DAS RUGHANI W/O TRIBHOVANDAS RUGHANI	SHOP NO. 2 ON 2ND FLOOR ADMEASURING 1184.5 SQ. FT. CARPET AREA IN A WING OF THE BUILDING KNOWN AS "HANSA HERITAGE" ON LAND BEARING CTS NOS. 11A, 11/A1 TO 6 IN SURVEY NO. 89 HISSA NO.6, ADMEASURING 1332 SQ. YARDS THEREABOUTS EQUIVALENT TO 1113.68 SQ. MTRS. LYING BEING AND SITUATED AT VILLAGE MALAD (NORTH), TALUKA BORIVALI AT MATHURA DAS ROAD, KANDIVALI, WEST, MUMBAI – 400064, MAHARASHTRA ALONGWITH PARKING SPACE 5 & 6 IN THE BUILDING. THE SAID LAND BOUNDED AS FOLLOWS: EAST: PRIVATE PROPERTY BEARING CTS NO. 11/7A WEST: BY C.T.S NO. 10 NORTH: BY C.T.S NO. 1146, LAXMI APARTMENT CTS LTD., BOUNDARY OF VILLAGE KANDIVALI	31.03.2021	Rs. 1,75,09,883.75, (Rupees One Crore Seventy Five Lakhs Nine Thousand Eight Hundred Eighty Three and Paisa Seventy Five Only as on 01.04.2021

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as pe books of accounts maintained in the ordinary course of business by the Company. Column D indicates the outstanding amoun Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each o

MATHURADAS ROAD

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilitie towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions a

is available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date o publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private reaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribe time frame, Borrower may not be entitled to redeem the property.

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, eithe by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in

the notice, without prior written consent of secured creditor. Place: MUMBAI/THANE/RAIGAD

For Indiabulls Housing Finance Limited

SARVAMANGAL MERCANTILE CO LTD

CIN - L51100MH1983PLC029600 Regd. Office: No. 2 Mohatta Bhavan Properties,off Dr E-mail: info@sarvamangalmercantile.com Tel. No.: 022-24964656; Fax. No.: 022-24963055 NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 42 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures teguirements) Regulations, 2015, that the Registe f Members and Share Transfer Books of the company will remain closed from Wednesday 22nd September, 2021 to Thursday 30th September, 2021 (both days inclusive) for the "AGM") for the Financial Year 2020-21

This information is also available on th Website of the Company a www.sarvamangalmercantile.com and on the Website of the Stock Exchange(s) a By order of the Boa

For Sarvamangal Mercantile Company Limited Prakhar Gupta Place : Mumbai Company Secretary

LOSS OF SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that Mr. Chandra Mohan Singhi shareholder of Forbes & CO LTD (Folio no. FKC0000888) holding 40 shares of F.V. of Rs. 10/- each under certificate no. 00089180 (Distinctive Nos. 6684266 to 6684305), have lost/mislaid the said share certificate and he has applied to the Company to issue Duplicate Share Certificate

Any person who has a claim in respect of the said Share Certificate should lodge such claim with the Company at its Registered Office, within fifteen days from the date of publication of this notice, else the Company will proceed to issue Duplicate Share Certificate(s) thereof without further intimation. Date: 11.08.2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Onka Sadashiv Pawar and Mrs. Ojaswi Onka Pawar (the Borrowers/Purchasers) are proposing to purchase **Flat No. 21**, adm 510 sq. ft built up area, situate on the 2nd floor, in the Building No. 92-B of the "Pancharatna Brindaban Co-operative Housing Society Ltd.", in the "Brindabar Complex", constructed on land bearing S Nos. 13 and 14, C.S. No's. 4 & 5, S. No's. 23 745, 13 alid 14, C.S. 105, 14 & 3, S. 100 s. 24 25, Village Panchpakhadi and S. No's 56 63-72, 76-82 & 83(P) of Village Majiwade Taluka & Dist Thane, within the limits o Thane Municipal Corporation, Thane (W) 400601 (the Flat) more particularl described in the First Schedule hereunde written from Mrs. Pulikkaparamb Vijayakumari (the Transferor).

The Borrowers are proposing to avail housing loan from our clients ICICI Bank Ltd., having its Branch office at Lexington, Hiranandani Estate, Thane (West). It has now come to the Notice of the Borrowers/Transferor that the Origina Articles of Agreement dated 20/04/199/ made between M/s. R. M. Enterprises, Partnership Firm as the Developer and Mr. Pratishtha S. Karnik and Mr. Sunilkumar R. Karnik as the Allottee (being the 1st owner/ Purchaser of the Flat) is not in physical custody of the Transferor and the same lost and misplaced.

Any person having any claim in to or over the said Flat or any part thereof more particularly described in the First Schedule hereto, and/or having any claim over the title documents listed in the Second Schedul hereto, by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, inheritance possession, maintenance, lease, tenancy sub-tenancy, license, lien or otherwise howsoever is hereby required to make the same known to us in writing along with the documentary evidence in respect thereof a the address given below within 14 days from the date hereof, failing which the sale of the Flat and the proposed mortgage of the Fla by the Borrowers in favour of ICICI Banl Ltd. will be completed, without reference to any such claims and the same, if any, will be deemed to have been waived.

FIRST SCHEDULE

Flat No. 21, adm. 510 sq. ft.built up area, situate on the 2nd floor, in the Building No. 92 -B of the "Pancharatna Brindaban Coperative Housing Society Ltd.", in the "Brindaban Complex", constructed on land bearing S. Nos. 13 and 14, City Survey Nos 4 and 5, Survey Nos. 23, 24 and 25 o Village Panchpakhadi and Survey Nos. 56 63 to 72, 76 to 82 and 83(Part) of Village Majiwade, Taluka and Dist Thane, within the limits of Thane Municipal Corporation Thane (W)-400601

SECOND SCHEDULE

Original Articles of Agreement dated 20/04/1990 made between M/s. R. M. Enterprises, a Partnership Firm as the Developer and Mrs. Pratishtha S. Karnik and Mr. Sunilkumar R. Karnik as the Allotte along with Original Stamp Duty Challan an Original Registration Receipt

Dated this 11.08.2021

For Mable & Associates Advocates

Ms. CYBLE SOANS

Mable & Associates, Advocates 2nd FIr. United Business Par Plot No. A-40, Road No. 11, Wagle Industrial Estate, Thane (West) 400604

AXIS BANK LTD.

Branch Address: Axis Bank Ltd., 3rd Floor, Gigaplex, NPC-1, MIDC, Airoli Knowledge Park, Mugulasan Road, Airoli, Navi Mumbai - 400708. Registered Office: Axis Bank Ltd., "Trishul" -3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Near Law Garden, Ellisbridge, Ahmedabad -380006

DEMAND NOTICE

our client.

On or about South

Place : Mumbai

[Under S. 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (SARFAESI ACT) Read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002)]

The accounts of the following borrowers with Axis Bank Ltd. has been classified as NPA, the Bank issued notice under S. 13(2) of the SARFAESI Act on the dates mentioned below. In view of the non-service of notice on last known address of below mentioned Borrowers Co-borrowers / Mortgagors / Guarantors, this public notice is being published for information of all concerned.

The below mentioned Borrowers / Co-borrowers / Mortgagors / Guarantors are called upon to pay to Axis Bank Ltd. within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated below due on the dates together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan/and other agreements and documents executed by the concerned persons. As security for borrower's obligation under the said $agreements, the \ respective \ assets \ shown \ against \ the \ name \ have \ been \ charged \ to \ \textbf{Axis Bank Ltd.}$

If the concerned Borrowers / Co-borrowers / Mortgagors / Guarantors fails to make payment to Axis Bank Ltd. as aforesaid, then the Axis Bank Ltd. shall be entitled to exercise all or any of the rights mentioned under S 13(4) of the Act and the applicable Rules entirely at the risk of concerned Borrowers / Co-borrowers / Mortgagors / Guarantors as to cost and consequences. In terms of provisions mentioned in sub-section 13 of sec.13 of the Act, all you shall not transfer by way of sale, lease, or otherwise any of the asset stated under security referred to in this notice without prior written consent of our Bank.

Sr. No.	Branch & Name & Address of B Guarantors/Mo		Outstanding Amount in Rs.
	Type of Loan & Loan Account Num	Date of NPA	
1.	1) M/s. Agrasen Trade Merchant Pvt. Ltd. (Borrower), Shop Sai Baba Nagar, Mira Bhainder Road, Mira Road – 401107. J Mall, Borivali (E), Mumbai – 400066. 2) Mr. Narendra Harir Trade Merchant Pvt. Ltd., B-212, Western Edge – II, Bel And also at J/204, Country Park, Datta Pada Road, Opp Tale Netra Realtors Pvt. Ltd. (Corporate Guarantor/Mortgagor) Jeevan Nagar, Off Veera Desai Road, Andheri (W), Mumbai Jelaza Mall, L T Road, Gorai Bus Depot, Borivali (W), Mum (Corporate Guarantor), 30, Gopal Bhuvan, 2nd Floor, 199, Prin	Crore Thirty Nine Lakh Thirteen Thousand Four Hundred Ninety Two and Paisa Ninety Nine only) as on 23/06/2021 (includes interest applied till 30/12/2020), together with further contractual rate of interest thereon till	
	Overdraft - 918030054894348 FITL(Funded Interest Term Loan) - 920060050247054	Date of NPA : 30/12/2020	

Details of Immovable Property mortgaged: Property No. 1: Survey No. 163(Part), RDP-1, CTS No. 19. Unit No. 1, on 3rd Floor, of the Building known as "ZOOM PLAZA", Adm. 2029 sq. ft. Carpet Area, Village – Borivali, Taluka Borivali, Mumbai Suburban District, Commercial Unit, Owned by Royal Netra Realtors Pvt. Ltd. Property No. 2: Survey No. 163(Part), RDP-1, CTS No. 19. Unit No. 2, on 3rd Floor, of the Building known as ZOOM PLAZA", Adm. 2021 sq. ft. Carpet Area, Village – Borivali, Taluka Borivali, Mumbai Suburban District, Commercial Unit, Owned by Royal Netra Realtors Pvt. Ltd.

Date : 12/08/2021 Place : Airoli Axis Bank Ltd.

Authorised Officer

Thane Municipal Corporation, Thane

TOWN PLANNING DEPARTMENT TENDER NOTICE

On-Line Tender to do Work of Xerox, Jumbo Xerox, Colour Xerox, Colour Plotting, Printout, D.T.P., Lamination, Scanning & Binding for providing information for CRZ & Preparing various reports for Urban Cluster Scheme for Town Planning Department is invited by Thane Municipal Corporation. The Tender will be available on the TMC website www. mahatenders.gov.in_The tender has to be purchased and submitted by 'E' Tendering procedure only. Tender will be available on website from 12/08/2021 to 06/09/2021 up to 12.00 Hrs. Tender has to be submitted till 06/09/2021up upto 16.00 hrs. by 'E' Tendering procedure and will be opened on 07/09/2021up at 16.00 hrs. if

TMC/PRO/TDO/402/2021-22 Sd/-

Dt.11.08.2021 Asst. Director Town planning, Please visit our official website Thane Municipal Corporation www.thanecity.gov.in

> Outword No. 002/Recovery/S.R.O./2021/22 Mr. K.G. Date

Office of the Recovery Officer, Co-operative Department, Government of Maharashtra, C/O YASHODEEP CO-OP. CREDIT SOCIETY LTD. Gala NO. 19, Jai Mataji Society, Perubaug Compound, Asalpha Ghatkopar (W.), Mumbai-400 084.

FORM "7"

(See Sub rule (11(D 1)) Of Rule 107) Possession Notice For Immoveable Property

Whereas the undersigned being the Recovery officer of the Yashodeep Co-op. Credit Society LTD. Under Maharashtra Co-operative Societies Rule, 1961 issued a Demand Notice date 09/10/2019 calling upon the iudament debtor.

Mr. Sushanta Saisayvr Poyal & Mrs. Madhavi Sushanta Poyal to repay Amount mentioned in the notice being Rs. 40,83,067/- (Forty Lakh Eighty Three Thousand Sixty Seven Only) are Jointly liable with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay this amount. The undersigned has issued a notice for attachment dated 31/07/2021 and attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount notice as hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 (11 december 107) 1) of the Maharashtra Co-operative societies rule, 1961 on this 09 day of August of the year 2021.

The judgment debtor in particular and public in general is herby cautioned not to deal with the propery and any dealing with the property will be subject to the charge of the Yashodeep Co-operative Credit Society LTD. For an amount Rs. 40,83,067/- (Forty Lakh Eighty Three Thousand Sixty Seven Only) and interest thereon.

Description of the property All that part and parcel of the property consisting of Room

No. 3, SS-III, Sector-18, Koparkhairane, Navi Mumbai-400709

Date :- 09/08/2021 Place:- Koparkhairane, Navi Mumbai-400709

PUBLIC NOTICE

Public are hereby informed that our Clients - M/s Shree Satguru Developers, a Partnership Firm, having its office address at C/9,

Vora Estate, At Junction of Shahaji Raje Marg, Indulkar Road, Near

Shan Theater, Vile Parle (East), Mumbai-400 057, represented

thru' Shri. Umesh Bhatt, one of the Partners, vide tri-party Agreement dated 12th November, 2007, executed by the owners

namely, Smt. Kailashben Harendra Kanani, Shri Puranchandra

Harendra Kanani and Ms. Geeta Harendra Kanani (collectively

referred to as Owners)and M/s. Geeta Construction Co., thru' the Partners - Ms. Geeta Harendra Kanani Mr. Jayanti Ajugia, and Mr.

Arvind Ajugia (individually referred to as Partner and collectively

as Firm) hold and legally entitled to Development Rights w.r.t

'Mangala Bhayan' (also mentioned as "Scheduled Property"

detailed hereunder. Further, Owners, Partners & Firm have signed

irrevocable Power of Attorney dated 12th November, 2007, in

favour of our Clients -M/s. Shree Satguru Developer w.r.t.

developments rights pertaining to 'Mangala Bhavan' which was

registered at the office of Sub-Registrar, Andheri, vide receipt no. 8591 dated 12th November, 2007. Further, our clients gave a public

notice w.r.t. redevelopment of 'Mangala Bhavan' in Free Press

Journal dated 22nd November, 2007 and in Navshakti dated 22nd

November, 2007. At the time of execution of abovementioned

documents and till date, Owners, Partners & Firm, have

represented to our clients that they have not created any further

right, interest, title in the "scheduled Property" by way creation of

third party sale, mortgage, charge, assignment, lien, litigation

and/or any such right whatsoever, detrimental to the interest and

Notice is hereby given to the general public that the owners and

M/s. Geeta Construction Co.-Partners & Firm, if by way fraudulent

intentions and/or with misrepresentation create or has created any

third-party title, right, interest in the "Scheduled Property" in favour

of any person/s, entity, company, firm, institution, will be treated as

null and void with all consequences as to cost, charges and

interests will be attributed to Owners, M/s. Geeta Construction Co.,

Partners & Firms and with no liability to our clients whatsoever

Such an act will not derogate any right w.r.t. "Scheduled Property"

of my clients. Our clients are at liberty to proceed with necessary

paperwork for undertaking "Scheduled Property" redevelopment

In case any third party has any legal claim, right, interest, title in the

'Scheduled Property" the same may be brought to the notice of

the undersigned in writing together with all details and documents

in support of the claim within 14 (fourteen) days of the date of this

notice, failing which it shall be deemed that my clients have clear

and marketable title to the "Scheduled Property" and any

objections and/or claims received after the expiry of the period

mentioned above shall neither be entertained nor be binding on

SCHEDULED PROPERTY

All that piece and parcel of immovable property being land

admeasuring about 892.10 sq. mtrs. situate at Plot No. 6, CTS No. 250, JVPD Scheme, Village Vile Parle (West), North-South Road

No. 1, Taluka Andheri, Mumbai-400 056, alongwith building known

as 'Mangala Bhavan' standing thereon within the Registration

On or about the West - By Plot No. 11 & 12 of the said Swastic

On or about North - By Plot No. 7 of the said society bearing

CTS No. 249.

Respectively

Co-op. Hsg Society and bearing CTS

By Plot Nos. 5 & 13 of the said society

and bearing CTS Nos. 252 & 251

Mr. Harshad M. Deshpande

Address: 168/B Vaidyawadi,

Mobile No. 9819765878

Shri Ram Apartment, Ground Floor,

Thakurdwar Road, Mumbai-400 002

Nos. 228 & 227 respectively.

District & Sub-district of Mumbai City, bounded as follows -

On or about the East - By. N. S. Road No. 1

work in terms of statutory permissions and sanctions.

rights w.r.t. "Scheduled Property" of my clients.

Mr. K. G. Date Office of the Recovery Officer, Co-operative Department, Government of Maharashtra Act, 1960. Under Rule 156 & Under Rule 107 of the 1961)

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.

Regd Office: Ramon House, H.T. Parekh Marg. 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumba CIN: L70100MH1977PLC019916 Website: www.hdfc.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that M/s G H Co through its partners Mr Gajanan H Bhagyawant & others ("the Developers") are developing the property mentioned in the Schedule hereunder written pursuant to Registered Tripartite Agreement dated 17 November, 2011 bearing Registration No. Pawal-3-11195/2011 executed between City Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO), Smt Nirabai H Patil & 12 others and M/s G H Co. (the Developers) and Transfer Order No. CIDCO/Vasahat/Satyo/ Ulwe/93/2011 dated 18 November 2011 issued by CIDCO to the Developers. Further Housing Development Finance Corporation Limited (HDFC) is desirous of recommending housing loans to prospective purchasers purchasing the residential units in the project named SHREE SAI JALARAM which is being constructed by the Developers on the said property.

Any person having any claim, right, title and interest in respect of the said property or any part thereof is hereby called upon to make the same known in writing to 'Head-Operations-Legal, Housing Development Finance Corporation Limited, Ramon House, H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020 within 15 days from the date hereof. SCHEDULE OF THE PROPERTY

Plot No. 165, Sector 2, Ulwe, Navi Mumbai. Dated: 10.08.2021

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.,

Ramon House, H.T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation Churchgate, Mumbai 400020.

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LTD.

(CIN: L27290MH1972PLC016127)

Regd. Office: B -701, 7th Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013. **Tele - fax No:** 022-24979758/022-24909003

NOTICE

Annual General Meeting: Annual General weeting:
Notice is hereby given that the FORTY EIGHTTH ANNUAL GENERAL MEETING
("AGM") of MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED will be held on Monday, the
06th September, 2021, at 11.30 a.m. at the Registered Office address at B-701, 7th
Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013, to transact the
Ordinary business and Special Business as set out in the Notice convening the Annual General Meeting and has been sent through electronic mode to the members whose email IDs are registered with the Company/Depository Participants and to other members of the Company by courier.

Book Closure for AGM:

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations 8 Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 03rd September, 2021 to Monday, 06th September, 2021 (both days inclusive) for AGM. Voting through Electronic Mode:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the item of (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Item of Business to be transacted at the AGM may be transacted through electronic means. Accordingly Company is pleased to provide its members to cast their vote by Electronic means (Remote e-voting) on all the resolutions set forth in the Notice of the AGM. The facility of casting votes by a member of the Company using an Electronic voting system from a place other than a venue of the AGM (remote e-voting) will be provided by Central Depository Services (India) Limited. All members are informed that:

The Ordinary business and Special Business as stated in the Notice of AGM may be

transacted through voting by electronic means;
The remote e-voting period shall commence on Thursday, 02nd September, 2021 (10.00 a.m.) and ends on Sunday, 05th September, 2021 (05.00 p.m.).

The remote e-voting module shall be disabled by CDSL after 05.00 p.m. on 05th September, 2021 for voting thereafter. Thus remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. of 05th September, 2021. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or by poll paper at the AGM of the Company is Monday, 30th August, 2021.

Any person who becomes member of the company after the dispatch of the AGM notice and holding shares as on the cut-off date i.e. 30th August, 2021 are requested to refer notes to the e-voting included in the AGM notice which is uploaded on the website

of the CDSL and of the Company and can cast their vote accordingly. Members who have not casted their votes by remote e-voting can exercise their voting right at the AGM. The Company will provide polling papers at the AGM venue. The members who have casted their votes by remote e-voting prior to the meeting ma

also attend the Annual General Meeting but will not be entitled to cast their vote again /iii) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 30th August, 2021 only, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

Notice of the AGM is available on the Company's website www.mirchtechnologies.com and on CDSL website i.e. https://www.cdslindia.com/evoting/evotingproc.html

For any queries on the e-voting, the members may refer Frequently Asked Question (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under the help sectior and may contact to CDSL by mail at helpdesk.evoting@cdslindia.com or by phone a toll free number 1800225533

For any more queries on the e-voting the members may also contact the undersigned officer of the Company:

Shri Rohit Uday Bhagwat Compliance Officer Add: B-701, 7th Floor, Aurus Chambers, S. S.

Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013. E-mail: uvwtskl@gmail.com Tele-fax No: 022-24979758/022-24909003

For Mirch Technologies (India) Limited Sd/-

Ushadevi Ladha Managing Director

💽 पंजाब नैशनल बैंक 🛮 punjab national bank

SASTRA Division, 3rd Floor, East Wing, Plot No.4, Sector-10 Dwarka, New Delhi (email- horecovery@pnb.co.in)

SHOW CASE NOTICE

Date: 16.06.2021

M/s Panam Packers Pvt. Ltd (Borrower). 3/50, Kiran Building .B. Nagar, Kurla Road, Andhari-East, Mumbai-400059 Also at:-Indore-2, Maharani Road, Trividi Chambers, Indore 2. Shri Sunil Trivedi (Director/ Guarantor), R/o 502, Princess

Garden, 26-29, Baikunth Dham Colony, Indore-452001 Shri Utkarsh Trivedi (Director), R/o 502, Princess Garden, 26-29. Baikunth Dham Colony, Indore-452001 4. Shri Maitri Trivedi (Director/Guarantor), R/o 502, Princess

Garden, 26-29, Baikunth Dham Colony, Indore-452001
5. Shri Aatman Trivedi (Director/Guarantor), R/o 502, Princess Garden, 26-29, Baikunth Dham Colony, Indore-452001 6. Smt Nandita Trivedi (Guarantor), R/o 502, Princess Garden, 26-

29, Baikunth Dham Colony, Indore-452001

Shri Sanjay Trivedi (Guarantor), R/o 502, Princess Garden, 26-29, Baikunth Dham Colony, Indore-452001 Dear Sir/s/Madam

REG.: Show Cause for Identification of default in the Ioan account of M/s Panam Packers Pvt. Ltd. with the Bank, as "Wilful".

Please refer to notice dated 24.09.2020 issued by the bank vide which the event(s) of wilful default perceived in the captioned loan account has been pointed out and you thereby called upon to rectify the default/s within 10 days of receipt of the said notice. However, you failed/neglected to take any action thereto.

The facts of the matter were placed before this Identification Committee on Wilful Defaulters constituted in consonance with the RBI guideline. The Committee after going through facts of the matte and evidence on record, has concluded that events of default/s has occurred in the account which are wilful and substantial to classify you as 'Wilful Defaulter', inter alia for the following reasons:

Capacity to Pay: As per CR of borrower/Promoter-Directors/Guarantors their net means is sufficient to pay the bank dues. Despite having sufficient net means and constant follow-up, the borrower/ Guarantors are not paying the bank

Siphoning of Funds:

The borrower has disposed of entire stocks without permission of the bank and sale proceeds have not been credited in the account.

As per FAR, the company has shown Rs. 801 Lac as sundry debtors. Most of such debtors are related parties of the borrower and promoters. As per bank statement of the company, it is observed that major amount of receipts/payments during the period under review has been paid/received from cartel of companies which are connected/inter connected to the borrower-promoters

In case you feel aggrieved by the aforesaid conclusion of the "Committee", you may make a submission/representation, if you so desire, to the committee for consideration and show cause as to why you should not be classified as "wilful defaulter". You submission/representation must reach us within 15 days of the receipt hereof and be sent either to Dy. General Manager, SASTRA Division, 3rd Floor, East Wing, Punjab National Bank, Head Office, Sector 10, Dwarka

New Delhi-110075 or through the Branch Office, Indore, MP. If we do not receive any submission/representation of yours, it would be deemed that you have nothing to say in your defence again conclusion of this Committee.

Please take note that pursuant to submission/ non submission of your show cause, the committee shall proceed to pass an order with regard to

declaration of the Wilful Defaulter as per the RBI guidelines MEMBERS OF THE IDENTIFICATION COMMITTEE

Ashok Kumar Mishra

(DGM- Law Division)

(CGM- Credit Division)

CGM- Sastra Division)

Nasim Ahamad

Raineesh Karnatak

Swarup Kumar Saha (Executive Director)

To Place your Tender/ **Notice** Ads.

FREE PRES नवशिशक्ति

Pls. Call

022-69028000

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकर वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूर करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मदक प्रकाशक संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणा नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM THULASI PARMESH PILLAI TO THULASI PARMESH PILLAY AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: M-2117405. CL-80428

I HAVE CHANGED MY NAME FROM NAZIYA REHAN THAKUR TO NAZIA REHAN THAKUR AS PER DOCUMENTS. CL-310 I HAVE CHANGED MY OLD NAME VEDANT

TO NEW FULL NAME VEDANT REKHAN AS PER AFFIDAVIT DATED 11 TH AUGUST 2021 (AADHAR CARD NO.858308277182

I HAVE CHANGED MY NAME FROM VINODKUMAR KANJIBHAI PARMAR TO VINOD KANJIBHAI PARMAR AS PER AFFIDAVIT DATED 06/08/2021

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE
Under instructions from my client, I am investigating the title of owner MRS. ILA P. SHAH & MR. PRAVIN R. SHAH in respect of Flat No. 207, 2 nd Floor, B Wing, Rajkiran CHS Ltd, Raheja Complex, Off Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai-400 061 and holding five fully paid-up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 81 to 85 both inclusive as mentioned in the Share Certificate No.17 issued by the society on 22/01/1989. Mr. Pravin Shah died on 09/05/2020 at United States of America.

Any person/s including Legal Heir/s,

Any person's including Legal Heir/s, financial institution/s having any claim of whatsoever nature including by way of any agreement for sale, exchange, assignment, care taker rights, security interest inheritating succession tests.

assignment, care taker rights, security interest, inheritance, succession, testamentary instrument, easement, trust, encumbrance, lis pendens, decree or order of any court, transfer, gift, lease, lien, charge, mortgage or any other manner or have any objection pertaining to the said flat may contact the undersigned within 14 DAYS from the date of publication with supporting documents, if any, failing which, my clients shall proceed with the completion of the transaction considering that there is no claim or demand or objection of whatsoever nature from anybody and the same shall be deemed as waived, abandoned,

shall be deemed as waived, abandoned given up or surrendered.

SD/(RAJESH BIJLANI)
ADVOCATE
Add: C-2, Evershine No. 2 CHS Ltd.,
Off JP Road, Andheri (W),
Mumbai – 400 053

MOB: 9820056570

NANDAN CO-OPERATIVE

HOUSING SOCIETY LIMITED 224, Veer Savarkar Marg, Mumbai- 400016

Registration No. BOM/HSG/2065 of 1969

PUBLIC NOTICE

Shri Keshav V. Deodhar, a member o the "Nandan Co-op. Hsg. Soc. Ltd."

having address at 224, Veer Savarkar Marg, Mahim, Mumbai-400016 ("Society"), holding Flat No. C-5

situated on the 1st Floor in the building

of the Society and admeasuring about 489 sq.ft. carpet area and the five

shares of Rs 50 /- each bearing Nos

191 to 195 under Share Certificate No.

139 ("said Flat and Shares"), died or

Under Probate dated 04/02/2019, Mr Sharad V. Vartak, have been appointed as the Executor of the Will/Estate of Late Keshav V. Deodhar. Mr. Sharad V. Vartak the Executor, have agreed to sell/ transfer the said Flat and the Shares to Mrs.Bhagyashree Rajan Pawaskar & Mr.Raian Anant Pawaskar ("Proposed Transferees"). The parties have approached the Society for transfer of the said Flat and the Shares, in favour of the Proposed Transferees. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other

claimant/s or objector/s, to the transfer

of the said Flat and the Shares in favour of the Proposed Transferees

within a period of 14 days from the

publication of this notice, with copies of

such documents and/or other proofs in

support of his/ her/ their claims.

objections. If no claims/objections are

received within the prescribed period

the Society shall be free and at liberty to transfer the said Flat and the

Shares, in favour of the Proposed

For Nandan Co-op. Hsg. Soc. Ltd.

Transferees

Place: Mumbai Date: 09/08/2021

Sd/-Hon. Secretary

22/10/2014.

Date: 12/08/2021 Place: Mumbai

I HAVE CHANGED MY NAME FROM SANJAYKUMAR SHAMBHURAM GAJRA TO SANJAY SHAMBHURAM BHANUSHALI AS PER DOCUMENT. CL-439 I HAVE CHANGED MY NAME FROM

BHAVESH BHAVARLAL SAMLANI TO BHAVESH BHAVARLAL JAIN AS PER GAZETTE NO: (M-2145409). CL-444 HAVE CHANGED MY NAME FROM ΜΟΝΙΚΑ ΒΗΔΥΕSΗ SAMI ΑΝΙ ΤΟ ΜΟΝΙΚΑ BHAVESH JAIN AS PER GAZETTE NO CL-444 A (M-2145204)

I HAVE CHANGED MY NAME FROM MAHI BHAVESH SAMLANI TO MAHI BHAVESH JAIN AS PER GAZETTE NO: (M-2145273) CL-444 B

I HAVE CHANGED MY NAME FROM PARV BHAVESH SAMLANI TO PARV BHAVESH JAIN AS PER GAZETTE NO: (M-2145481).

I SUMAN ASRANI W/O OF NANAK RAM ASRANI, D/O OF DOULAT RAM BAJAJ AND M/O MANOJ KUMAR ASRANI R/O 601 ARUM NAHAR AMRIT SHAKTI CHANDIVALI MUMBAI 400072 MAHARASHTRA HAVING DOB 02/06/1956. HAVE CHANGED MY NAME DUB UZ/UG/1956, HAVE CHANGED MY NAMED TO SANGEETA ASRANI FOR ALL PURPOSES AND FUTURE PURPOSES VIDE AFFIDAVIT DT: 9TH AUGUST 2021 SWORN BEFORE NOTARY S.P. SAUNDATTIKAR, THANE. THE SAME IS ALSO UPDATED IN AADHAR NO. 4604 8213 2276.

ABDUL RASHID SHEIKH HAVE DECLARED THAT ABDUL RASHID SHEIKH AND ABDUL RASHID SK , BOTH NAMES ARE SAME AND OF ONE PERSON I.E. MYSELF ONLY AS PER DOCUMNETS.

I HAVE CHANGED MY NAME FROM PRATHMESH PRASHANT VALKHADE TO PRATHAMESH PRASHANT VALKHADE AS PER DOCUMNETS. CL-572 A

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAN SINGH S/O GYAN SINGH BHAMRA TO TOUHID AHMAD SHABBIR KHAN AS PER DOCUMNETS. CL-572 B I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN MOHD AMIR MOHD SAYEED TO AMIR MOHAMMAD SAYEED KHAN AS PER DOCUMNETS.

CL-572 (I HAVE CHANGED MY NAME FROM MEHJBIN PATNI TO MEHJABEEN F. PATNI AS PER DOCUMNETS.

DWARIKA PRASAD BRIJALAL HAVE CHANGED MY NAME TO DWARIKA PRASAD BRIJLAL PRAJAPATI VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE NUMBER (M – 2144577) DATED JULY 29TH – AUGUST 4TH, 2021. CL-777

I ASIF HASHMI HAVE CHANGED MY NAME TO MOHAMMED ASIF HASHMI VIDE ADHAR NUMBER - 8874 5757 4634

I MOINUDDIN ABDUL RASHID HAVE CHANGED MY NAME TO MOINUDDIN ABDULRASHID KHAN VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE NUMBER M - 2147053 . DATE: AUGUST 5 - 11, 2021CL-777 B

I SRISHTI SANJIV THAKUR THIS IS MY OLD NAME HAS CHANGED TO MY NAME TO NEW NAME SRISHTI RAAI R/O 303/403 BLDG NO 2 NRI COMPLEX SECTOR 54/56/59 NERUL 400706 FOR ALL PURPOSES CL-893

I TILOTTAMA VIJAY DESHMUKH HAVE CHANGED MY NAME TO TILOTTAMA SHRIKANT PIMPALKHARE AS PER MY AADHAR NUMBER 494535811223

I HAVE CHANGED MY NAME FROM ASAD YUSUF ABID SHAIKH TO ASAD ABID SHAIKH AS PER DOCUMENT.

The spirit of Mumbai

is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressiournal.in

जाहीर नोटीस

सौ. माधुरी देवी अडुकिया निवासी फ्लॅट क्र. १०५, १०वा मजला, ए-१

अपार्टमेंस्, २७० वाळकेश्वर रोड, मुंबई-

४०० ००६ येथे यांनी शेअर प्रमाणपत्र असे

क्र. १५१ आणि १७८, विभिन्न क्र. ७५१ आणि ८८६ ते ८९० हरविले

आहेत. कोणतीही व्यक्तींना ज्यांना

कोणताही आक्षेप असल्यास पराव्यासह

सोसायटी कडे १५ दिवसांत सूचित करावे,

कसरवार ठरल्यास त्याचे प्रतिलिपी शेअर्स

ए-१ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लि.

सन्मा. सचिव

सही / -

सोसायटीद्वारे निर्गमित करण्यात येतील.

CL-923

जाहीर नोटीस आहार नाटास याद्वारे कळविण्यात येते की, श्री लक्ष्मिकांत रामेदर पोतदार, रा. नटवर नगर रोड नं. ३, ३१ दीप ज्योती, ३ फ्लॉर, एच.एफ. एफ. रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ४०००६० हे निवृत्त शासकीय कर्मचारी दि. १४/०६/२०३१ रोजी मयत झाले. मृत्युपश्चात त्यांना पुढं नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

नाव नाव विवाहीत महिला अमृत्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अम्री दोन्हों नाव नमूद करावीत.) श्री. प्रवीण लक्ष्मिकांत पोतदार

उस्त नमुद्र शरसंगा अक्त नमूद्र मृत व्यक्ति पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन / बँक ठेवी/ प्रॉक्तीडंट फंड / अनुकंपा तत्त्वासाठी (शासकीय / नियमशासकीय कर्मचान्याचे वारस या नात्याने), म्हाडामार्फत रेणेत येणाऱ्या निवासी गाळ्याचा लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे. त्या अनुचंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नीरोजी रोड, अंधेरी (य.), मुंबई - ४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त लेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत

झालपासून जारूनराता त येईल. दिनांक : ११/०८/२०२१ पुरुत दिनांक : ११/०८/२०२१ श्री. प्रवीण लक्ष्मिकांत पोतदार, ३१, दीष ज्योती, नटवर नगर रोड -३, एच. एफ. सोसायटी रोड, जोगेक्षरी (पूर्व), मुंबई-४०००६०

Form No. INC-25A

[Pursuant to Rule 41 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for conversion of public company into a private company

Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Western Region In the matter of the Companies Act, 2013, Section 14 of Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND In the matter of M/s Chartered Finance Management Limited having its registered office at 201, Wakefield House, Sprott Road, Mumbai - 400038, Applicant Notice is hereby given to the general public that the company is intending to make an application to the Central Government under Section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid Rules and is desirous of converting

into a Private Limited Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 11th August, 2021 to enable the company to give effect for such conversion. Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director at Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

For and on behalf of the Chartered Finance Management Limited

Sd/-Omprakash R. Porwal DIN: 00398979 Whole Time Director Registered Office:

eld House, Sprott Road, Mumbai - 400038

Date: 11.08.2021 Place: Mumbai

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LTD.

(CIN: L27290MH1972PLC016127)

Regd. Office: B -701, 7th Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg,
Worli, Mumbai - 400013. Tele - fax No: 022-24979758/022-24909003

NOTICE

Annual General Meeting:

Notice is hereby given that the FORTY EIGHTTH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") of MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED will be held on Monday, the 06th September, 2021, at 11.30 a.m. at the Registered Office address at B-701, 7th Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013, to transact the Ordinary business and Special Business as set out in the Notice convening the Annua General Meeting and has been sent through electronic mode to the members whose email IDs are registered with the Company/Depository Participants and to other members of the Company by courier. Book Closure for AGM:

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 03rd September, 2021 to Monday, 06th September, 2021 (both days inclusive) for AGM.

Voting through Electronic Mode: Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the item of Business to be transacted at the AGM may be transacted through electronic means Accordingly Company is pleased to provide its members to cast their vote by Electronic means (Remote e-voting) on all the resolutions set forth in the Notice of the AGM. The facility of casting votes by a member of the Company using an Electronic voting system from a place other than a venue of the AGM (remote e-voting) will be provided by Central Depository Services (India) Limited. All members are informed that:

The Ordinary business and Special Business as stated in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;

The remote e-voting period shall commence on Thursday, 02nd September, 2021 (10.00 a.m.) and ends on Sunday, 05th September, 2021 (05.00 p.m.).

The remote e-voting module shall be disabled by CDSL after 05.00 p.m. on 05th September, 2021 for voting thereafter. Thus remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. of 05th September, 2021.

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or by pol paper at the AGM of the Company is Monday, 30th August, 2021.

Any person who becomes member of the company after the dispatch of the AGM notice and holding shares as on the cut-off date i.e. 30th August, 2021 are requested to refer notes to the e-voting included in the AGM notice which is uploaded on the website of the CDSL and of the Company and can cast their vote accordingly.

Members who have not casted their votes by remote e-voting can exercise their votin.

right at the AGM. The Company will provide polling papers at the AGM venue.

iii) The members who have casted their votes by remote e-voting prior to the meeting may also attend the Annual General Meeting but will not be entitled to cast their vote aga

iii) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 30th August, 2021 only, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

Notice of the AGM is available on the Company's website www.mirchtechnologies.com and on CDSL website i.e. https://www.cdslindia.com/evoting/evotingproc.htm

For any queries on the e-voting, the members may refer Frequently Asked Questions (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under the help section and may contact to CDSL by mail at helpdesk.evoting@cdslindia.com or by phone at toll free number 1800225533 For any more queries on the e-voting the members may also contact the undersigned

officer of the Company: Shri Rohit Uday Bhagwat

Compliance Officer Add: B-701. 7th Floor, Aurus Chambers, S. S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013.

E-mail: uvwtskl@gmail.com Tele-fax No: 022-24979758/022-24909003

Place : Mumbai Date : August 11, 2021

For Mirch Technologies (India) Limite

Managing Director

(T) IDBI mutual

IDBI Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

NOTICE CUM ADDENDUM NO.10/2021-22

Change in Head - Fund Management (Equity) and Key Personnel of IDBI Asset Management Limited ("IDBI AMC")

Investors are requested to note that Mr. Alok Ranjan has been appointed as Head - Fund Management (Equity) and Key Personnel of IDBI Asset Management Limited (AMC) with effect from August 06, 2021. A brief profile of Mr. Alok Ranjan is as follows:

Name	Age	Designation	Qualification	Experience
Mr. Alok Ranjan	50 Years	Head - Fund Management (Equity)	MBA (Finance), BSc Physics (Honors)	Mr. Alok Ranjan has about 25 years of experience in various fields of financial services. Prior to joining IDBI Asset Management Limited he was associated with Shriram Asset Management Ltd. as Fund Manager (Equity), Way2wealth Securities Ltd. as Head of Research and Advisory and First Global Ltd. as Vice President-Research.
Further, the Fund	Manageme	ent responsibilities	s shall be as follow	with effect from August 06, 2021:

Existing Head - Fund Management (Equity)	New Head – Fund Management (Equity)	
Ms. Uma Venkatraman	Ms. Uma Venkatraman and Mr. Alok Ranjan	
All the other provisions of the Statement of Addit	tional Information (SAI), Scheme Information Doc	ument

This Addendum shall form an integral part of Statement of Additional Information, Scheme Information Documents / Key Information Memorandum of all the schemes of IDBI Mutual Fund, as amended from time to time.

(SIDs) and Key Information Memorandum (KIMs) except as specifically modified herein above remain

For IDBI Asset Management Limited (Investment Manager of IDBI Mutual Fund)

Company Secretary and Compliance Officer

ठिकाण: महाराष्ट्र

Place: Mumbai Date : August 11, 2021

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act,1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

Public Notice

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of Piramal Enterprises Limited. Having its Registered Office At Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West),

Mumbai-400 070 Maharashtra. Registered in the name of the following Shareholder/s have been lost by

	•••				
Sr. No.	Name Of the Shareholder/s	Folio No.	Certificate No./s	Distinctive Number/s	
140.	Onarcholaci/3		140./3	Italiibei/3	Onarcs
	Rekha Jayesh Doshi		311	18858676-	435
	Jayesh Amritlal Doshi			18859110	

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred shares certificates

Any Person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli (W), Mumbai-400 083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Name Of Legal Claimant Place: Mumbai Rekha Jayesh Doshi Date: 12/08/21 Jayesh Amritlal Doshi

जाहीर सूचना

एक प्रविण तेजुभाई गडा आणि संजय तेजुभाई गडा हे मयत श्री. तेजभाई बाघभाई गडा. जे फ्लॅट क्र. ३०२. मोज प्रा. तजुनाइ बाबुनाइ गडा, ज क्लाट फ्रा. रूपर, नाज. ६०० चौ.फूट, ३रा मजला, बिल्डिंग क्र. ई, विशाल अपार्ट. शॉपिंग सेंटर, विशाल सीएचएस लि., सर मथुरादास विस्सानजी रोड, अंधेरी (पू.), मुंबई ४०००६९, धारक सीटीएस क्र. १९४, १९४/१ ते १९४/८, गाव गुंडावली (**सदर मिळकत**)चे संयुक्त मालक यांचे कायदेशीर वारसदार असल्याचा दावा करीत

कोणत्याही भागामध्ये हितसंबंध जसे की, विक्री, भेट, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, गहाण, प्रभार धारणाधिकार, विश्वस्त, ताबा, सुविधाधिकार, जप्ती किंवा अन्यकाही दावे किंवा सदर मिळकतीकरीता मुळ नामाधिकार विलेखाचा ताबा असल्यास सदर ज्ञात लिखित निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमुद कार्यालय पत्त्यावर दाव्यांशी संबंधित सर्व पूरक कागदोपत्री पूराव्यास या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणत्याही तशा दाव्याच्य संदर्भाशिवाय माझ्या अशीलांच्या नावे गहाण तयार केले जाईल आणि दावे जर असल्यास, ते त्यागित समजले

ए विंग, व्ही.एन. पुरव मार्ग, चेंबुर,

किरण शर्मा/लिगल सारथी, ४१८, श्रीकांत चेंबर्स,

Late Oswald Movin Dsouza, aged 59 years, Indian Inhabitant, presently residing at T-12 Magna, H. No. 202, Raheja Vistas Premier Phase 4, Vibgyor School Road, Off NIBM, Mohammadwadi, Pune - 411060, Maharashtra "the said Flat") has applied to the Developer: Inorbit Malls (India) Private Limited, having its registered office at Plot No. C-30, Block 'G', Opp. SIDBI, Bandra Kurla Complex, Bandra -East, Mumbai - 400051 for the transmission to herself, of the 50% undivided right, title and interest in the said Flat held by her late husband Mr. Oswald Movin Dsouza who passed away on 6" April, 2021 leaving behind his last Will and Testament dated

वकील

15thFebruary, 2014 bequeathing all his properties to her. ANY PERSON having any claim or demand or ANY PERSON having any claim or demand or claiming any right, title or interest whatsoever in respect of the said Flat is hereby required to communicate the same in writing to the undersigned at 3, Aradhana, Ground Floor, Plot No. 93, Road No. 14A, Opp. Andhra Education Society, Wadala-West, Mumbai – 400031 by registered post A.D. with certified true copies duly notarised of all evidence in support thereof within fourteen days of the publication of this Notice failing which the publication of this Notice, failing which the transmission would be completed and no claim or demand would be entertained thereafter.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my client MS. SHARON PRISCA DSOUZA, widow of

Place: Mumbai Date: 11.08.2021 (Advocate

सचना पाठविल्याची

जाहीर सूचना

OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना ही डीएचएफएल दरम्यान केलेल्या कर्ज करारानुसार मंजूर केलेल्या गृहकर्ज सुविधेच्या संदर्भात तारणांची सक्तवसुली करण्याच्या संबंधात आयसीआयसीआय बँक लि. (दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेकडे कर्ज अभिहस्तांकित केल्यावर) जारी करण्यात आली होती आणि खालील कर्जदार ज्यांनी तारण धनकोंकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुदल आणि व्याजाचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर त्यांना सूचना जारी करण्यात आली होती, तथापि ती न बजावता परत आली म्हणून सदर जाहीर सूचनेच्या मार्गाने त्यांना याद्वारे सूचिन करण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक (डीएचएफएल जुना एलएएन आणि आयसीआयसीआय नवीन एलएएन) आणि पत्ता	अंमलबजावणीयोग्य मत्ता/ तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता	सूचना पाठीवल्याची तारीख/ सूचनेच्या तारखेस थकबाकी	एनपीए तारीख
٧.	मंजिरी मंगेश पवार/मंगेश धोंडुराम पवार-ए/६०८/००४, श्री प्रस्थ कॉम्प्लेक्स, २रा रोड, महाराष्ट्र, नालासोपारा पश्चिम - ४०१ २०३/ ०५००००१६७२१ व क्यूझेडएमयूएम००००५००३१३४	प्लॅट क्र. १०३, १ला मजला, बी विंग, इमारत क्र. ५५, श्री प्रस्थ सीएचएस., फनफिएस्टा जवळ, श्री प्रस्थ कॉम्प्लेक्स, नालासोपारा (पश्चिम), महाराष्ट्र पालघर ४०१ २०३	जून १५, २०२१ रु. ८,६०,२२०/-	३१/०१/२०२
۲.	रमाकांत महादेव राठोड/ हेमंत महादेव राठोड - रूम क्र. १०१, बी विंग, सत्यम बिल्डिंग, कानू गोविहार नाद ब्रह्मा सोसायटी, अचोले रोड, महाराष्ट्र नालासोपारा	फ्लॅट क्र. ३०१, ए विंग, ३रा मजला, इमारत १, साई विनायक अपार्टमेंट, मदर मेरी स्कूल समोर, अचोले रोड, अचोले	जून १५, २०२१ इ. ५,८२,७२७/-	३१/०१/२०२
₹.	पूर्व - ४०१ २०९/ १११०००००८६२ व क्यूझेडव्हीआरआर००००५०१०७९० संतोष बोंगाळे/ जयश्री संतोष बोंगाळे - फ्लॅट क्र. ०३, जयसाईनाथ कृपा सीएचएस, छेडा रोड, डोंबिवली, पंचायत वेल जवळ, महाराष्ट्र डोंबिवली - ४२१२०१/ १०९००००५३९० व क्यूझेडएबीएन००००५०२२८०९	नालासोपारा (पूर्व), महाराष्ट्र पालघर – ४०१ २०९ पलॅट क्र. १०४, १ला मजला, ए विंग, साई दर्शन कॉम्प्लेक्स, मातोश्री नगर, प्लॉट क्र. १ ते ७ व ९, १०, नेरल, कर्जत, महाराष्ट्र रायगड – ४२१३०१	जून १५, २०२१ रु. ६,८९,२४७/-	<i>३१/०१/२०२</i>
٧.	दिलीपकुमार झा/ मंजू झा - तळमजला, कोकरी अगार, शेख मिस्री रोड, वर्धराज नगर, अँटॉप हिल, महाराष्ट्र मुंबई - ४०००३७/ ०५००००२७६२७ व क्यूझेडएमयूएम०००५०२४१७२	फ्लंट क्र. ११, २रा मजला, इमारत क्र. बी -२, परांजपे नगर, विवा सिटी आणि ओलांदानाका जवळ, आगाशी रोड, महाराष्ट्र ठाणे- ४०१३०३	जून १५, २०२१ रु. ७,४६,९३४/-	३१/०१/२०२
۷.	रवींद्र साबळे/ कविता रवींद्र साबळे- श्रेयस सिनेमा गद्धी, एल.बी.एस. मार्ग, ९/३, तळ मजला, संघानी इस्टेट, महावीर दर्शन, घाटकोपर पश्चिम, महाराष्ट्र मुंबई-४०००८६/ २६५०००००५१० व क्यूझेडयूएलएच००००५००३५२१	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, विंग ए, प्लॉट क्र. ३, स्टार रिजेंसी, गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल जवळ, शिरगाव, बदलापूर (पूर्व), महाराष्ट्र ठाणे-४२१५०३	जून १५, २०२१ रु. ५,७७,४६३/-	३१/०१/२०२
ξ.	हेमंत शंकर सपकाळ/ शुभांगी हेमंत सपकाळ- फ्लॅट क्र. २०७, २रा मजला, चक्रधर नगर, नालासोपारा, महाराष्ट्र पालघर - ४०१३०३/ ११२००००१५६५ व क्युझेडव्हीएचआय०००५०२८३९५	फलॅट क्र. ०२, तळ मजला, विंग डी, साई निर्माण, निर्माण नगरी, नेरल रेल्वे स्टेशन जवळ, नेरल महाराष्ट्र रायगड- ४१०१०१	जून १५, २०२१ रु. ६,२९,५७८/-	३१/०१/२०
७.	मनोहर नामदेव हराळे/ सुनंदा मनोहर हराळे- १०९, उपेंद्र बिल्डिंग, जयनगर, वालिव, वसई पूर्व, पालघर- ४०१ २०२/ १११००००३२५६ व क्यूझेडल्हीआरआर०००५०२८१०२	फ्तॅट क्र. ३०१, ३रा मजला, ए विंग, इमारत क्र. २, साई पॅलेस, वालिव, शालीमार हॉटेल जवळ, विङ्ठल रुख्मिणी मंदिराच्या मागे, वसई पूर्व, ठाणे – ४०१२०८.	जून १५, २०२१ रु. ८,३८,३०१/-	३१/०१/२०
८.	रोहित रवींद्र जाधव/ मनोज रवींद्र जाधव- रूम क्र. २, आर. बी. कोडन चाळ, हनुमान नगर, टेकडी, भटवाडी, गणपती मंदिर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई- ४०००८४/ १८४०००००५७६ व क्यूझेडटीएनई००००५०१६६०६	फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला, विंग ए, इमारत क्र. ३७, फूल, कर्म रेसिडेन्सी, सेक्टर-२, धसई, शहापूर किन्हवली रोड शाहपूर, ठाणे-४२१६०४.	जून १५, २०२१ रु. ८,४२,८६६/-	३१/०१/२०
۲.	अशोक सुरेश चौधरी/रेखा अशोक चौधरी– रूम नं. एएल/१/१६९, सुंदरम अपा., सेक्टर– १६, राधिकाबाई विद्यालयाजवळ, ऐरोली, ठाणे नवी मुंबई– ४००७०१ / ०५००००२५६३७ व क्यूझेडएमयूएम००००५००३७४७	फ्लॅट क्र. ए / ३०२, ३रा मजला, ए विंग, निसर्ग पार्क एनएक्स, पांडुरंग नगर जवळ, निळजे गाव, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे- ४०१२०८.	जून १५, २०२१ रु. ८,२१,१९१/-	३१/०१/२०३
१०.	संजीव कैलाश मिश्रा/ रंजिता संजीव मिश्रा- रूम क्र. ३, सिद्धार्थ सोसायटी, पिंपरी रोड, मालाड (पूर्व), महाराष्ट्र मुंबई - ४०००९७/ ०२५०००७७६९ व क्यूझेडव्हीएसआय००००५००५६२९	पलॅट क्र. ०८, तळ मजला, सी विंग, धर्मा रेसिडेन्सी, अचोले रोड, आंबेडकर नगर, नालासोपारा (पूर्व), पालघर- ४०१ २०८.	जून १५, २०२१ रु. ७,६३,५५८/-	३१/०१/२०
११.	सुनीलकुमार तिलकधारी यादव/ ए-१०४, साई दर्शन अपा., गजानन नगर, तुर्ळीज रोड, नालासोपारा (पूर्व), महाराष्ट्र पालघर-४०१ २०३/ ०२५०००६४७८ व क्यूझेडव्हीएसआय००००४९९७७२२	फ्लॅट क्र. २०४, २रा मजला, सी विंग, इमारत श्री साई दर्शन सीएचएस लिमिटेड, गजानन नगर, तुळिंज रोड, नालासोपारा पूर्व, पालघर- ४०१ २०८	जून १५, २०२१ रु. ७,२४,९५०/-	३१/०१/२०
१२.	सुभाष सरजू राजपूत/ अलका सुभाष राजपूत- ३/ए, १६५, संतोष आनंद सीएचएसएल, न्यू आनंद नगर, वाकोला पोलीस स्टेशन, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई- ४०००५५/ ०२५००००६७२५ व क्यूझेडव्हीएसआय००००५००८५३३	फ्लॅट क्र. ००१, तळ मजला, विंग- । बेला डोना ।, ॥, ॥। सीएचएसएल, कीन्स पार्क, कीन्स एम्पायर कॉम्प्लेक्स, मीरा रोड (पूर्व), ठाणे- ४०१२०८	जून १५, २०२१ रु. ७,२४,१९३/-	३१/०१/२०
१३.	सुनील बाळकृष्ण कासारे/ स्नेहा सुनील कासारे- फ्लॅट क्र. ५०६, फेज -१, डी विंग, मोहन तुलसी विहार, भारत कॉलेजजवळ, हेंद्रापाडा, बदलापूर (पश्चिम), महाराष्ट्र ठाणे- ४२१ ५०२ / ००५००००२६४५ व क्यूझेडएनएमएन००००५०२८२१४	पलॅट क्र .२०१, २रा मजला, इमारत क्र. २, रुगी तुळशी संकल्प, श्री मोहमाया मंदिर समोर, स्टेशन रोड, वांगणी (पूर्व), ठाणे- ४०१२०८	जून १५, २०२१ रु. ७,५९,७६७/-	38/08/20
	विमल कुमार दीपचंद जयस्वाल/ सुधा विमल कुमार जयस्वाल- ४०२, आकृती एलिगॅन्स, युको बँकेच्या वर, रामदेव पार्क, महाराष्ट्र ठाणे- ४०१ १०७/०२५००००६६७१ व क्यूझेडब्हीएसआय०००५००१४७३	फ्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, साई आशीर्वाद, ओम साई आशीर्वाद सीएचएसएल, बेवर्ली पार्क, मॅरीगोल्ड - ३ समोर, संस्कृती समोर, मीरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७	जून १५, २०२१ रु. ७,२७,९७९/-	३१/०१/२०:
१५.	गोपालिकशन ओ शर्मा / सरिता गोपाल शर्मा - ३०७, सरोवर अपा., बी विंग, आरएनपी पार्क, निरज पार्क जवळ, भाईंदर (पूर्व), महाराष्ट्र ठाणे- ४०१ १०५७ ०५००००१५१६४ व क्यूझेंडएमयूएम००००५०१६२४४	फ्लॅट क्र. ०९, तळ मजला, डी विंग, डायमंड कुशल सीएचएसएल, जेसल पार्क, काशी विश्वेश्वर मंदिराजवळ, आरएनपी पार्क, भाईंदर (पूर्व), ठाणे -४०१ २०८	जून १५, २०२१ रु. ६,७२,२०१/-	38/08/20
१६.	मदन आर मिसाल/ सत्येन मदन मिसाल - रूम क्र. ३०२, इमारत क्र. ०३, साई पार्क सीएचएस, कीन्स पार्क, मीरा रोड (पूर्व) महाराष्ट्र ठाणे- ४०१ १०७ / १८५००००७५१ व क्यूब्रेडव्हीआरआर००००५००५४४९	फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, सी विंग, टाईप ए, अमोग विवा, विष्णुपुरम, विवा विष्णुपुरम, पालघर (पूर्व), महाराष्ट्र पालघर – ४०१ ३०५	जून १५, २०२१ रु. ६,६८,३४१/-	३१/०१/२०
१७.	विजयनाथ व्ही / रेखा विजयनाथ यादव - फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला, डी विंग, स्वस्तिका रेसिडेन्सी, मोरे नर्सरीजवळ, दोनेवाडी येथे, गाव दोने, वांगणी पश्चिम, ठाणे- ४२१ ५०३/ २५१०००००८९२ व क्यूझेडकंआरजे००००५०३०७४३	फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला, डी विंग, स्वस्तिक रेसिडेन्सी, मोरे नर्सरी जवळ, दोनेवाडी येथे, गाव दोने, वांगणी पश्चिम, ठाणे – ४०१२०८	जून १५, २०२१ रु. ५,५५,४९८/-	३१/०१/२०
१८.	रतनलाल शिवशंकर गुप्ता/ अनितादेवी गुप्ता - आर क्र. २, गणपत भवन हाऊस क्र. २६१, गोडदेव तलावाजवळ, भाईंदर (पूर्व), महाराष्ट्र ठाणे - ४०११०७ / ०५००००२५००८ व क्यूब्रेडएमयूएम०००५०१४६१०	पलॅट क्र. १०३, १ला मजला, बी विंग, इमारत क्र. ३, गोदावरी, हरीओम रईस रेसिडेन्सी, मनोर, वेळगाव रोड, दर्गा जवळ, महाराष्ट्र पालघर- ४०१ ३०५	जून १५, २०२१ रु. ५,२८,६८४/-	३१/०१/२०
१९.	संजय शांताराम सावंत/ रजनी संजय सावंत - राधानयन इमारत, ३रा मजला, रूम क्र. १३, किसन नगर क्र. ३, रोड नं. १६, वागळे इस्टेट, ठाणे महाराष्ट्र ठाणे - ४००६०४/ ११२०००००१९९ व क्यूझेडव्हीएचआय००००५००६३६६	१०२, झेनिया, इमारत क्र. वावंगे गाव, एमआयडीसी तळोजा, ता. – पनवेल, जि.– रायगड, महाराष्ट्र पनवेल –४१०२०६	जून १५, २०२१ रु. ५,२९,४४८/-	३१/०१/२०
	दिनेश सुभाष पाटील/ मोहिनी दिनेश पाटील- फ्लॅट क्र. ६ पहिला मजला, जय राजगृह सीएचएसएल, बदलापूर अंबरनाथ महाराष्ट्र ठाणे-४२१५०३/ ००५०००१५५० व क्यूझेडएनएमएन००००५०४७७	फ्लॅट क्र. ६, १ला मजला, जय राजगृह सीएचएस, शांताराम ढाबा समोर, पेट्रोल पंप जवळ, बेलावली, बदलापूर (पूर्व), ठाणे - ४०१२०८	जून १५, २०२१ रु. ४,९९,१९१/-	३१/०१/२०३
	जय लक्ष्मी किराणा स्टोअर जवळ, गावदेवी रोड, जुना बालाजी नगर, महाराष्ट्र ठाणे - ४२१५०२/ १०९००००३३४२ व क्यूझेडएबीएन००००५०२९६५८	फ्लॅट क्र. १०८, १ला मजला, विंग बी, इमारत क्र. १, मातोश्री नगर, गावदेवी मंदिराजवळ, विमको नाका, अंबरनाथ पश्चिम, ठाणे – ४२५५०३	जून १५, २०२१ रु. २,२४,८३८/-	३१/०१/२०३
	संदिप हरिश्चंद्र शिंदे / वंदना संदिप शिंदे- रूम नं. ३, जाधव चाळ, श्रद्धा नंद रोड, विले पार्ले (पूर्व), महाराष्ट्र मुंबई - ४०००५७/ ०५००००२०७५६ व क्यूझेडएमयूएम००००५०२१२१४	प्लॅट क्र .००२, तळ मजला, जे विंग, इमारत क्र. ३, महाराजा कॉम्प्लेक्स, मेडिकल कॉलेज समोर, नारंगी बायपास रोड, नारंगी, विरार पूर्व, महाराष्ट्र, पालघर - ४०१ २०८	जून १५, २०२१ रु. ९,४९,३०७/-	३१/०१/२०
२३.	श्यामलाल एम शर्मा/ विजय एस शर्मा - रूम क्र. ५१४, इमारत क्र. १५, महाराष्ट्र नगर, मानखुर्द, महाराष्ट्र मुंबई - ४०००८८/ ००५००००४१७३ व क्यूझेडएनएमएन००००५०१८५५९	पलॅट क्र. ५०४, ५वा मजला, इमारत क्र. ए- १५, श्री कृष्ण एसआरए सहकारी गृह निर्माण संस्था, महाराष्ट्र नगर, मानखुर्द, महाराष्ट्र, मुंबई- ४०००८८	जून १५, २०२१ इ. १५,६६,१६९/-	38/08/205
२४.	सतवीर जे सिंग/ जयगाल झंगेरी - नागी हाऊस, नवपाडा मढ कोइलवाडा, मढ मंदिराजवळ, मार्वे रोड, मालाड पश्चिम, महाराष्ट्र मुंबई- ४०००६१/ २३९००००२४७ व क्यूझेडबीएडी००००५०६६२८ -	पलॅट क्र. १०५, १ला मजला, विंग ए, सोनल पॅराडाइज सीएचएस, कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर, महाराष्ट्र ठाणे -४२१५०३	जून १५, २०२१ रु. १०,०२,९६९/-	38/08/20
२५.	जितेंद्र रमाशंकर शुक्ला / रमाशंकर शुक्ला - रूम क्र. ३, लक्ष्मी बाई चाळ, आदर्श लेन, जवाहर नगर, खार (पूर्व), महाराष्ट्र मुंबई - ४०००५१ / २६००००००७२ व क्यूब्रेडएनसीएन०००५०२०७८९	पलॅट क्र. १७, १ला मजला, बी विंग, साई सत्यम सीएचएसएल, केबिन रोड, राष्ट्रीय डेअरी जवळ, भाईंदर (पूर्व), महाराष्ट्र, ठाणे- ४०११०५	जून १५, २०२१ रु. ७,१२,४२०/-	38/08/20
۲ ξ.	वैभव दत्तात्रय सावंत / दिपाली दत्तात्रय सावंत - ६९/५६, बीडीडी चाळ, भागोजी वाघमारे रोड, वरळी, महाराष्ट्र मुंबई - ४०००१८ / ०६९०००४७१२ व क्यूझेडकेएलवाय००००५००८३३२ जेम्स स्कारिया पृथेथ/ मॅरी जेम्स एम- फ्लॅट क्र. १०३, ई विंग,	पलॅट क्र. ००७, तळ मजला, विंग बी, साई गणेश दर्शन अपार्टमेंट, संतोष नगर, पुणे लिंक रोड, तिसगाव, कल्याण (पूर्व), ठाणे - ४२१ ३०६ पलॅट क्र. १०३, १ला मजला, ई विंग, ब्लिस, प्लॉट क्र. एएम –	जून १८, २०२१ इ. ९,६८,७२९/-	34/09/20
₹७.	जन्स स्कारिया पुथथु/ मरा जम्स एम- फ्लट क्र. १०३, इ विग, ब्लिस बिल्डिंग, प्लॉट क्र. एएम-१९, अंबरनाथ इंडस्ट्रीयल इंस्टेट, आनंद नगर जवळ, अंबरनाथ, महाराष्ट्र ठाणे - ४२१ ५०६/ १६२००००२२२५ व क्यूब्रेडकेएलवाय००००५०११११८	फ्लट क्र. १०२, १ला मजला, इ विग, ब्लिस, प्लाट क्र. एएम - १९, एमआयडीसी रोड, इंडस्ट्रीयल एरिया, जांभीवली, अंबरनाथ (पूर्व), ठाणे- ४२१५०६	जून १८, २०२१ रु. ११,५५,१९२/-	२८/०२/२०
२८.	प्रविण जगन्नाथ कांबळे/रोहिणी राजेश ओव्हल- इमारत क्र. के/१२/०७, रोन पोलैन्क ईकॉम, एलबीएस रोड, जय हनुमान सोसायटी, कांजूरमार्ग, महाराष्ट्र मुंबई - ४०००७८/ ०६९००००९०९३ व क्यूझेडकेएलवाय००००५०१५७३१	प्लॅट क्र. १११, १ला मजला, बी३ इमारत, प्रेम नारायण रेसिडेन्सी, एनएच ३ समोर, अटगाव रेल्वे स्टेशन जवळ, अटगाव (पूर्व), शहापूर, जि. ठाणे -४२१६०१	जून १८, २०२१ रु. १२,२५,३०६/-	२८/०२/२०:
२९.	सायली संतोष शेलार/ संतोष लक्ष्मण शेलार - आकाश गंगा चाळ, रूम क्र. ६, रामनगर, पाईप लाईनच्या वर, भांडुप, महाराष्ट्र मुंबई - ४०००७८/ १६२००००२१७० व क्यूझेडकेएलवाय००००५०२३७५०	फ्लॅट क्र. ५०४, ५वा मजला, बी विंग, हरिश्चंद्र अपार्टमेंट, शिल रोड, साई सृष्टी रेसिडेन्सी, डवाले, दिवा (पूर्व), जि. ठाणे - ४००६१२	जून १८, २०२१ इ. १८,४५,११८/-	30/09/20
	अब्दुलमाजिद एन यादगिरी/ रूम क्र. १८१, हसीना बेगम चाळ, सेंट मॅरी इंग्लिश हायस्कूल समोर, जोगश्वरी (पूर्व), मुंबई - ४०००६०/ ०५०००२१८७७ व क्यूडोडएमयूएम००००५००७३२३	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, इमारत क्र. ११२, श्री प्रस्थ कॉम्प्लेक्स, फन फिएस्टा मल्टीप्लेक्स जवळ, निलेमोर, नालासोपारा (पश्चिम), पालघर- ४०१ २०३	जून १८, २०२१ रु. ९,८८,२१५/-	३१/०३/२०
₹१.	मोहम्मद मखदूम मोहम्मद बशीर शेख/ आफरीन नाझ मोहम्मद मखदूम शेख- फ्लॅट क्र. १०३, कासिम अपा., बदर हॉस्पिटल जवळ, वाजा मोहोछा, फरहीथ अपा. समोर, नालासोपारा (पश्चिम), पालघर - ४०१ २०३/ ०५००००३३९९९ व क्यूझेडएमयूएम००००५०१८९०७	प्लॅट क्र. १०२, १ला मजला, ए विंग, बाबा टॉवर, साई मंदिराच्या मागे, साई नगर, निलेमोरे, नालासोपारा (पश्चिम), पालघर- ४०१ २०३	जून १८, २०२१ रु. १४,९५,६६०/-	११/०३/२०३
₹२.	राकेश आर मिश्रा / हेतल सुभाष ठक्कर - १५७ पुष्प नगर, डोंगरी पी पी मार्ग, स्मशान भूमी जवळ, पालघर - ४०१ ३०३/ १११००००७६०४ व क्यूझेडल्हीआस्आर०००५०३०६४९	फ्लॅट क्र. १८३, २१वा मजला, बिल्डिंग क्र. ए-६, परांजपे नगर, जे पी नगर जवळ, बोळिंज नाका, कोफरड, विरार (पश्चिम), जि. पालघर- ४०१ ३०३	जून १८, २०२१ रु. १२,०२,३६६/-	२८/०२/२०३
₹₹.		फ्लॅट क्र. १२६, १ला मजला, सी विंग, चंद्रिका सी जीवन विकास सीएचएसएल, पाण्याच्या टाकीजवळ, टाकी रोड, तुळींज, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर -४०१२०९	जून १८, २०२१ रु. १७,६४,५२०/-	३१/१०/२०
₹४.	प्रदीप विक्रम यादव/ गीता प्रदीप यादव – सांब्रा कंपाउंड, आर सिंग पांडे, नारे अंधमुद नगर, रश्मी बंगलोच्या मागे, वालिव, वसई पूर्व, पालघर – ४०१ २०६/ ०२५००००५६४६ व क्यूझेडल्हीएसआय००००५०१९८३२	फ्लॅट क्र. ००४, तळ मजला, बी बिंग, इमारत क्र. २, राम रहीम मंझिल सीएचएसएल, ओम नगर, सर्व्हें क्र. ४५, हिस्सा क्र. ४, ५, ६, ७ व ८, सर्व्हें क्र. ४७, हिस्सा क्र. २, ३, ६, ७ व ९, गाव	जून १८, २०२१ रु. ५,७०,६४९/-	३१/०१/२०

बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुर्दी अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील. प्राधिकृत अधिकारी दिनांक: ऑगस्ट १२, २०२१

आयसीआयसीआय बँक लिमिटेड